

(7)

नैमित्तिक रजेच्या मागे व पुढे रविवार
आणि सार्वजनिक सुट्ट्या जोडून घेण्यासंबंधात

महाराष्ट्र शासन

वित्त विभाग,

निर्णय क्रमांक : एलव्हीई १४८२/सीआर-२०/एसईआर-२,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२, दिनांक २४ मार्च १९८२.

शासन निर्णय

शासन निर्णय, वित्त विभाग क्र. एलव्हीई १४८१/सीआर-२७४/एसईआर-२,
दिनांक २० मार्च १९८१ अन्वये, नैमित्तिक रजेच्या मागे आणि/किंवा पुढे कितीही
रविवार आणि/किंवा सार्वजनिक सुट्ट्या जोडून घेण्याची तसेच नैमित्तिक रजांच्यामध्ये
येणा-या एक किंवा अधिक सुट्ट्या नैमित्तिक रजांना जोडून घेण्याची जी परवानगी
दिलेली होती ती आता कायम स्वस्मात चालू ठेवण्याचा शासन आदेश देत आहे.
तथापी, एकावेळेस नैमित्तिक रजा व सुट्ट्या मिळून होणारा एकूण कालावधी सात
दिवसांहून अधिक होता कामा नये व अपवादात्मक परिस्थितीतच केवळ ही मर्यादा
दहा दिवसांपर्यंत वाढवून देण्याबाबतची पूर्वीची शर्त तशीच कायम राहिल.

२. या आदेशाची इंग्रजी प्रत सोबत जोडली आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

व्यं. दे. पानसे,
शासनाचे उप सचिव.

प्रति :-

- महालेखापाल, महाराष्ट्र-१, मुंबई [१६० प्रती],
महालेखापाल, महाराष्ट्र-२, नागपूर [४० प्रती],
महालेखापाल [वैज्ञानिक व वाणिज्य], मुंबई [४० प्रती],
अधीक्षक व लेखा अधिकारी, मुंबई,
संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई,
निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,
x सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,
x सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई,
x प्रबंधक, मूळ न्याय शाखा, महाराष्ट्र राज्य उच्च न्यायालय, मुंबई,
x प्रबंधक, लोकायुक्त व उप लोकायुक्त यांची कार्यालये, मुंबई,
मुख्य लेखा परीक्षा अधिकारी, स्थानिक निधी लेखा, नवी मुंबई,
मुख्य मंत्र्यांचे सचिव,
मंत्री व राज्य मंत्री व उपमंत्री यांचे छाजगी सचिव,
राज्यपालांचे सचिव,
विभागीय आयुक्त, मुंबई/पुणे/औरंगाबाद/नागपूर/नाशिक/अमरावती,

कृ.मा.प.

मंत्रालयीन सर्व विभाग,
 मंत्रालयाच्या निरनिराळ्या विभागांच्या अधीनस्त असलेल्या सर्व विभागांचे
 व कार्यालयांचे प्रमुख,
 विशेष आयुक्त, महाराष्ट्र राज्य, नवी दिल्ली,
 सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,
 वित्त विभागातील सर्व कार्यासने.

x पत्राने.

Prefixing and suffixing Sundays
 and public holidays to casual
 leave.

GOVERNMENT OF MAHARASHTRA
 Finance Department,
 Resolution No. LVE 1482/CR-90/SER-9
 Mantralaya, Bombay-400 032, Dated 24th March 1982.

R E S O L U T I O N

Government is pleased to direct that the permission to prefix and/or suffix any number of Sundays and/or public holidays to casual leave and to interpose a holiday or a series of holidays between the periods of casual leave granted under Government Resolution, Finance Department, No. LVE 1481/CR-274/SER-9, dated the 20th March 1981, should be continued on permanent basis. However, the existing condition that the total period of casual leave and holidays enjoyed in continuation at one time should not exceed seven days, save only in exceptional circumstances when it may be extended up to 10 days, will continue as before.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

V. D. PANSE,
 Deputy Secretary to Government.